#### Date: 30th August, 2021

#### To,

BSE Limited The Corporate Relationship Department P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

#### Sub: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 Ref: BSE Scrip Code: 512463

BSE Scrip ID : SHRGLTR

#### Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with paragraph A of Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement regarding convening of the 35th Annual General Meeting of the Company for Financial Year 2020-21on 29<sup>th</sup> September, 2021at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021. The copies of aforesaid newspaper advertisement are published in Business Standard (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Monday, 30th August, 2021.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you, Yours faithfully, For Shree Global Tradefin Limited

Kumari Kachna

Kumari Rachna Company Secretary



SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED tegd. Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 TeL022- 6291 8111 email : <u>ggt/2008@gmail.com</u> CIN : L27100MH1986PLC041252 Website : www.sgtl.in

NOTICE OF 35<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

on Wednesday, 29\*September, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio /isual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, MCA General Circular No. 17/2020

dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 and MCA General

Circular No.2/2021 dated 13th January, 2021. Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will

emain closed from 23rd September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive) for the

The notice convening the 35<sup>th</sup> Annual General Meeting is also available on Company's web <u>www.sgtl.in</u> and on the website of stock exchange i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u>.

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered. Member

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addre

Services Private Limited" on their email ID investor@bigshareonline.com

umose of 35th AGM

ollowing below procedure

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 35<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be

 PSPCL Punjab State Power Corporation Limited (Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala) Corporate Identification Number :U40109PB2010SGC033813

(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala)				IN: L26942HR			
Corporate Identification Number :U40109PB2010SGC033813			tegd. Office : 2nd Flo				
	10	1		1 0124-4503700,			
website:www.pspcl.in Mobile No: 96461-18774		1	Email id : investor.mcl@mycem.in; Website : www.mycemco.com				
Tender Enguiry No. MQP-187/2021-22/PO(M) Dated	d: 28.08.2021	NOTICE REGARDING LOST CERTIFICATE					
		I the sha	reholder of the unde	er mentioned sha	ares held in H	leidelber	gCement India Limited
Chief Engineer/Metering, C-3, Shakti Vihar, PSPCL, Patiala, invites		hereby air	ve notice that the sha	are certificates in	respect of the	aforesaid	d shares have been lost
Design, Supply, Testing, Commissioning, Integration, Reading, Analys	is and 5 year	and I have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a					
O&M of 3.00,000 nos. 'ISI' Marked LT AC, Single Phase 2-wire, Whole C	urrent DI MS						
compliant, (Category C-3) Static Intelligent Energy Smart Meters of rating		claim in respect of the said shares should lodge such claim with in the Company at its					
		Registere	d Office within 15	days from this d	ate, else the	Company	will proceed to issue
(or better). 50Hz, 240 V of Accuracy Class-1 (in default Pre-Paid mode		dunlicate	certificates without f	urther intimation			· ·
Port', AMI system & Communication infrastructure with a network pla	atform across					OL	Name of the Ohner
Punjab. For detailed NIT and tender specification, pleas	se refer to	FOIIO NO.	Cert Nos.	DIST. NO. FROM	DIST. NO. 10	Snares	Name of the Share Holders
https://eproc.punjab.gov.in from 28.08.2021 from 03:00 PM onwards.		P000863	23801	706301	706325	25	Pramila Bansal
Note: Corrigendum and addendum, if any will be publi-	shed online		236741 to 236746	29935649	29935865	217	

hettmil sibni tneme@uradlehie

NO.	Cert Nos.	DIST. NO. From	DIST. NO. 10	Snares	Holders
	23801 236741 to 236746	706301 29935649	706325 29935865	25 217	Pramila Bansal
	urugram .08.2021				Pramila Bancal

• JK Tuffcote • JK Ultima • JK TuffPac • JK Endura • JK IV Board • JK Club Card • JK Pa

76155/12/418/2021/7283

C-319/21

at https://eproc.punjab.gov.in

## K PAPER LTD

Chief Engineer/Metering

Date

C-3, Shakti Vihar, PSPCL, Patiala



de•JK Ged

Regd. Office : P.O. Central Pulp Mills, Fort Songadh - 394 660, Dist. Tapi (Gujarat) Admn. Office : Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002 E-mail : fdjkpaper@jkmail.com, Website : www.jkpaper.com; CIN : L21010GJ1960PLC018099 Tel No. : 011-68201463, 011-66001112 (Extn: 1463); Fax : 011-23353708



COMPANY HIGHLIGHTS

One of India's largest Paper Companies
Continuously Growing Company

• Diversified product range which includes Office Paper, Coated Paper, High Quality Packaging Board, Bond and Cheque Papers Market Leader in Branded A4 Copier Paper in India • First Integrated Paper manufacture in India honoured with Award for TPM excellence

Fixed Deposit Schemes									
SCHEME 'A' (NON-CUMULATIVE) SCHEME 'B' (CUMULATIVE)									
Period	Rate of Interest per annum (%) payable Annually	Minimum Amount of Deposit (Rs.)	Period	Rate of Interest per annum (%) compounded Annually	Minimum Amount of Deposit (Rs.)		Effective Yield per Annum (%)		
1 Year	6.75	1,00,000	1 Year	6.75	1,00,000	1,06,750	6.75		
2 Years	7.25	1,00,000	2 Years	7.25	1,00,000	1,15,026	7.51		
3 Years	3 Years 7.35 1,00,000 3 Years 7.35 1,00,000 1,23,710 7.90								
0.50% additional interest to Senior Citizen (above 60 Years), employees and shareholders									
Deposit	shall be for the minimum of	Rs. 1.00.000/- and	t in multiple	e of Rs.10.000/- thereafter t	for both the schem	es.			

#### FORM DPT-1

#### **CIRCULAR OR CIRCULAR IN THE FORM OF ADVERTISEMENT INVITING DEPOSITS** [Pursuant to section 73(2)(a) and section 76 and rule 4(1) and

The circular or circular in the form of advertisement shall contain the following

- 1. GENERAL INFORMATION
- a. Name, address, website and other contact details of the Company a
- JK Paper Ltd., P.O. Central Pulp Mills, Fort Songadh 394660, Dist.Tapi, (Gujarat) Website : www.jkpaper.com E-mail : fdjkpaper@jkmail.com, Tel. No. : 011-68201463, 011-66001112 (Extn: 1463), Fax : 011-23353708
- b. Date of Incorporation of the Company : The Company was incorporated on 4th July, 1960.
- Business carried on by the Company and its subsidiaries with the details of branches or units, if any : By the Company : The Company is in the business of manufacture and sale of paper and paper board. It has a diversified rtfolio consisting of value added products like copier, bond and security paper, parchment etc. and packaging boards.


portiolio consisting of value added products like copier, bond and security paper, parchment etc. and packaging boards. By its Subsidiaries : The Company has five subsidiary companies out of which three are wholly owned subsidiaries and one step-down subsidiary company. The names and their respective business are as follows: wholly owned subsidiary companies are (1) Jaykaypur Infrastructure & Housing Limited- Renting of Immovable Property, (2) Songadh Infrastructure & Housing Limited -Renting of Immovable Property, and (3) JK Paper International (Singapore) Pie Ltd. - General wholesale trading and investment holding. Name of subsidiary company is Enviro Tech Ventures Limited (Formerly known as JK Enviro-Tech Limited)- Rendering Services and trading activity. Name of step-down subsidiary company is The Sirpur Paper Mills Limited. engaged in manufacture and sale of Writing & Printing Paper.

Units & other Offices (Deposits are accepted at these offices and also at the Administrative Office)

- UNIT CPM P.O. Central Pulp Mills, Fort Songadh-394660, Dist. Tapi, Gujarat
- P.O. Central Pulp Mills, Fort Songadh-394660, Dist. Tapi, Gujarat **Registered Office**
- Administrative Office : Kolkata Office
- 7,Council House Street, Kolkata 700001 Mumbai Office
- Brief particulars of the management of the Company : The Company is managed by the Vice Chairman & Managing Director and the President & Director of the Company under the superintendence, control and direction of the Board of Directors.

e. Names, audresses, bia and occupations of the unactors.							
NAME	ADDRESS	DIN	OCCUPATION				
Shri Bharat Hari Singhania Chairman	Link House, (4th Floor), 3, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002	00041156	Businessman				
Shri Harsh Pati Singhania Vice Chairman & Managing Director	Nehru House (3rd Floor), 4, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002	00086742	Businessman				
Shri Arun Bharat Ram	No. 1, Silver Oak Avenue, Westend Green Farms, Rajokri, New Delhi-110 038	00694766	Industrialist				
Smt. Deepa Gopalan Wadhwa	N-35 Panchsheel Park, Malviya Nagar, New Delhi -110017	07862942	Retired Diplomat				
Shri Dhirendra Kumar	11, Mandevilla Garden, Kolkata-700 019	00153773	Businessman				
Shri M. H. Dalmia	Dalmia House, 20-F, Prithviraj Road, New Delhi-110 011	00009529	Businessman				
Shri R.V. Kanoria	A-45, Vasant Marg, Vasant Vihar, New Delhi - 110 057	00003792	Businessman				
Shri Sandip Somany	13, Golf Links, Lodhi Road, Central Delhi,	00053597	Industrialist				

	4(2) of the Companies (Acceptance of Deposits) Rules, 2014]									
g.	Reasons or objects of raising the	deposits : To supp	ort business operation	s						
h.	h. Credit rating obtained :									
	Name of the Credit Rating Agency	CRISI	CRISIL							
	Rating obtained	"FAA/S	"FAA/Stable"							
	Meaning of the rating obtained	interes	This rating indicates that the degree of safety regarding timely payment interest and principal is strong. However, the relative degree of safety is n as high as for fixed deposits with 'FAAA' ratings							
	Date on which rating was obtained	20th M	arch, 2021							
i.	Short particulars of charge created	d or to be created	for securing such de	posits, if	any : Not Applicable					
j,	Any financial or other material interaction and the effect of such interest in s									
3.	DETAILS OF ANY OUTSTANDING	DEPOSITS								
a.	Amount Outstanding : Rs. 58.81 C	rores as on 31st M	arch, 2021.							
b.	Date of acceptance : On or before amended from time to time.	31st March, 2021	as per the Companies	s (Accepta	nce of Deposits) Rules, 2014, as					
C.	Total amount accepted : Rs. 58.81	Crores (Amount a	cepted and remaining	outstandir	g)					
d.	Rate of interest :	1 Year	2 Years	3 Years						
		6.75% p.a.	7.25% p.a.	7.35% p.	a					
	0.50% additional interest to Senior C	itizen (above 60 Ye	ears), employees, share	eholders						
e.	Total number of depositors : 2025									
f.	Default, if any, in repayment of de amount & duration of default invol	posits and paymone ved : None	ent of interest thereon	n, if any, i	ncluding number of depositors,					
g.	Any waiver by the depositors, of in	nterest accrued o	n deposits : Not Applic	able						
4.	FINANCIAL POSITION OF THE CO	MPANY								
a.	Profits of the Company, before and the date of issue of circular or adv		ision for tax, for the th	nree finan	cial years immediately preceding					
					Rs. in Crores					
	Financial Year Ended	Profi	Before Tax		Profit After Tax					
	31.03.2019		678.35		437.20					
	31.03.2020	2020 718.59 492.71								
	31.03.2021		453.42		322.19					
b.	Dividends declared by the Company years (Cash profit after tax plus in			/ears; inte	rest coverage ratio for last three					
	Financial Year On Equity Shares Interest Coverage									



# For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name of shareholder Scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Bigshare

For Demat shareholders - Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, Client master or Copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email ID investor@bigshareonline.com.

r vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM by

- Our RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the above mentione
- or the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in Note No. 22 of the Notice of 35<sup>th</sup>AGM of the Company. In case of queries relating to e-voting, Members can write an e-mail to <u>helpdesk evoting@cdslindia.com</u> or contact at 022-23058738 and 022-23058542/43

For Shree Global Tradefin Limite Sd

Kumeri Bachne

Print • JK

l • JK I

Plants

**Company Secretary** 

Place: Mumba Date: 29/08/20

1	JAMNA AUTO INDUSTRIES LIMITED
	CIN: L35911HR1965PLC004485
	Regd. Office: Jai Springs Road, Industrial Area,
	Yamuna Nagar - 135001, Haryana
	Corporate Office: 2, Park Lane, Kishangarh, Vasant Kunj, New Delhi -110070, India
	Telephone: +91-11-26893331, Fax: +91-11-26893180
	Website: www.jaispring.com
	NOTICE

NOTICE

NOTICE is hereby given that the 55<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Member of the Company is scheduled to be held on Wednesday, September 22, 2021 at 2:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility without physical presence of the members at a common venue, to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act), and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 (Listing Regulations) read with General Circular No.14/2020 (dated April 8, 2020) No.17/2020 (dated April 13, 2020), No.20/2020 (dated May 5, 2020), No.22/202 (dated June 15,2020) and No.02/2021(dated January 13, 2021) respectively, issued by the Ministry of Corporate Affairs("MCA Circulars") and circular No SEBI/HO/CFO/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

In compliance with the said MCA Circulars read with the SEBI Circulars, electronic copies of the Notice of AGM along with Annual Report for the financial year ended or March 31, 2021 have been sent to the members whose email IDs were registered with the Company/ Depository Participant(s) as on August 20, 2021. The same is also available on the Company's website at www.jaispring.com and can also be accessed on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and that of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com The requirement of sending physical copies of Notice of AGM along with Annua Report has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular and hence no physical copy of the same will be provided.

Members may attend the AGM through VC/ OAVM facility on link made available b NSDL at www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials. The detailed procedure for joining the AGM through VC/ OAVM facility is provided in the Notice of the AGM.

Members may note that the Board of Directors at their meeting held on August 14 2021 has recommended a final dividend, of Rs. 0.50 per share. The final dividend i declared by the members shall be paid within 30 days from the date of AGM to those members:

- a) Whose names appear as members in the register of members of the Company as on record date i.e. September 15, 2021;
- Whose names appear as Beneficial Owners in the list of Beneficial Owners or September 15, 2021 to be furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited for this purpose.

For members who have not updated their bank account details, dividend warrants demand drafts/ cheques will be sent to those members at their registered addresses pending on availability of postal services. To avoid delay in receiving dividen members are requested to update their complete bank account details. Members holding shares in physical form, are requested to intimate their Bank Mandate/National Electronic Clearing Service (NECS) details and/or, change therein through a request letter along with self-attested copy of PAN, original cancelled cheque with preprinted name of member or bank attested copy o passbook/statement showing name of the account holder to M/s.Skyline Financial Services Pvt. Ltd. at D-153/A, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delh -110020; Email Id: grievances@skylinerta.com; or admin@skylinerta.com; or parveen@skylinerta.com; Ph. No. +91- 11-40450193-97. Beneficial owners holding shares in electronic form are requested to register their Bank Mandate/NECS details change therein to their respective Depository Participants (DPs). In compliance with the provisions of Section 108 of the Act and the Rules made thereunder read with Regulation 44 of the Listing Regulations, 2015, members are provided with a facility to cast their vote on all the resolutions set forth in the AGM Notice, using electronic voting system from any place prior to the AGM ("remote e-voting") as well as e-voting during the AGM. The Company has engaged the NSDL to provide the facility of remote e-voting and e-voting during the AGM through NSDL e-voting system at www.evoting.nsdl.com . The schedule of commencement and end of remote e-voting facility is as under:

- Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002 Kasturi Building, Jamshedji Tata Road, Church Gate, Mumbai - 400020.
- : UNIT JKPM Jaykaypur - 765017, Rayagada (Odisha)

Particulars	Remote e-voting prior to the AGM				
Commencement of e-voting	Sunday 19 September, 2021 at 9:00 A.M. IST				
End of e-voting	Tuesday 21 September, 2021 at 05:00 P.M. IST				
Web link of e-voting facility	www.evoting.nsdl.com				

The remote e-voting module shall be disable after the end of remote e-voting period as mentioned above. The detailed instructions for remote e-voting at the AGM and joining AGM are given in the Notice of the AGM.

The Members may please note that:

- Any person who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares as on cut-off date may obtain the Login ID and Password to cast vote electronically, by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then existing User ID and Password can be used to cast vote electronically.
- The facility for e-voting shall also be made available during the AGM and the members attending the AGM, who have not already cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM electronically, but shall not be entitled to vote at the AGM.
- The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e September 15, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting e-voting during the AGM.
- In terms of SEBI circular dated December 9, 2020 for e-Voting facility provided by Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility.
- The procedure of electronic voting is provided in the Notice of the AGM. In case of any queries or issues regarding attending AGM and e-voting from e-voting system, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads section at http://www.evoting.nsdl.com/ or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Act and the rules made thereunder read with Regulation 42 of the Listing Regulations, 2015, is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, September 16, 2021 to Wednesday, September 22 2021 (both days inclusive) for the purpose of 55th Annual General Meeting

Yours faithfully For Jamna Auto Industries Limited Place: New Delhi Praveen Lakhera Date: August 30, 2021 **Company Secretary & Head Legal** 

Shri Shailendra Swarup	127, Sunder Nagar, New Delhi-110 003	00167799	Advocate
Shri S.K Roongta	D-91 The Pinnacle, Opp. DLF Golf Course, DLF Phase-5, Galleria DLF-IV S.O, Gurgaon -122009	00309302	Business Executive
Smt. Vinita Singhania	Nehru House (4th Floor), 4, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002	00042983	Businesswoman
Shri A.S Mehta President & Director	Nehru House (3rd Floor), 4, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110002	00030694	Company Executive

f. Management's perception of risk factors : Increasing digitalization, paperless communication including initiatives like e-governance, paperless offices may further impact growth of paper consumption. Any slowdown in the economy on account of economic or general health reasons especially post the second wave of Covid-19 pandemic could have an adverse impact on the Company's operations. Post this pandemic shutdown of schools, colleges and majority of offices has adversely impacted the demand of writing & printing (W&P) paper. Free Trade Agreements and some excess capacity available in China, South Korea and South East Asia which, in the absence of demand from any other geography could pose a threat Although anti-dumping duty on imports from indonesia. Thailand and Singapore has given some relief to the domesti players. Compliance of Environment and other statutory norms/compliance continuous to be challenge. Availability of wood fiber has always been a challenge in India because of industrial plantation not permitted in India. Volatility in International Pulp Prices, expenses on logistics and handling wastage continue to be a matter of concern. The industry faces shortage of talented and experienced manpower due to lack of good institutes offering technical courses for the pulp and paper industry.

- g. Details of default, including the amount involved, duration of default and present status, in repayment of -
- i) Statutory dues None, the Company is generally regular in depositing statutory dues with the appropriate authorities other than those which are sub-judice
- ii) Debentures and interest thereon None
- iii) Loan from any bank or financial institution and interest thereon None
- 2. PARTICULARS OF THE DEPOSIT SCHEME
- a. Date of passing of board resolution : 24th May, 2021
- b. Date of passing of resolution in the general meeting authorizing the invitation of such deposits : At the Annual General Meeting (AGM) held on 27th September, 2014.
- c. Type of deposits, i.e., whether secured or unsecured : Uns
- d. Amount which the Company can raise by way of deposits as per the Act and the rules made thereunder, and the aggregate of deposits actually held on the last day of the immediately preceding financial year and on the date of issue of the Circular or advertisement and amount of deposit proposed to be raised and amount of deposit repayable within the next twelve months:

The amount which the Company can raise by way of deposits as per the Companies Act, 2013 and the Rules thereus

_		-	-		<u>^</u>	-		Rs. in Crore
(i)	(I) From Members: 10% of the aggregate of the paid-up share capital, free reserves and securities premium account							
(ii) Other Deposits : 25% of the aggregate of the paid-up share capital, free reserves and securities premium account								578.08
			TOTAL					809.31
Amount of the aggregate of deposit actually held on 31/03/2021 :								58.81
Amount of deposit held on the date of issue of circular or advertisement i.e. 11th September 2020 :							er 2020 :	44.04
Amount of deposit proposed to be raised :								809.31
Amount of deposit repayable within the next twelve months i.e. upto 31st March, 2022								12.11
e.	Terms o	f raising of deposit	5:					
SCHEME 'A' (Non-Cumulative)		SCHEME 'B' (Cumulative)						
		Rate of Interest	Minimum		Rate of Interest	Minimum	Amount	Effective

Period	Rate of Interest Per Annum (%) Payable Annually	Minimum Amount of Deposit (Rs.)	Period	Rate of Interest Per Annum (%) Compounded Annually	Minimum Amount of Deposit (Rs.)	Amount Payable on Maturity (Rs.)	Effective Yield Per Annum (%)	
1 Year	6.75	1,00,000	1 Year	6.75	1,00,000	1,06,750	6.75	
2 Years	7.25	1,00,000	2 Years	7.25	1,00,000	1,15,026	7.51	
3 Years	7.35	1,00,000	3 Years	7.35	1,00,000	1,23,710	7.90	
0.50% additional interest to Senior Citizen (above 60 Years), employees and shareholders								

Deposit shall be for the minimum of Rs. 1,00,000/- and in multiple of Rs.10,000/- thereafter for both the schemes

Mode of Payment and Repayment : By Cheque / Draft / RTGS / NEFT

f. Proposed time schedule mentioning the date of opening of the scheme and the time period for which the circular ment is valid

Date of opening of the scheme : The Scheme will open from the date, following the day of the Annual General Meeting	
(AGM) to be held in year 2021, subject to regulatory provisions as may be applicable. This circular or circular in the form	Place: New Delhi
of advertisement inviting deposits is valid upto the date of the next AGM to be held in year 2022 or within six months from	
the close of the financial year 2021-22, whichever is earlier.	Date : 24th May, 2021

31.03.2020	40	85.95 #	6.18
31.03.2021	Nil	Nil	6.04
# Including Tex on Dividend			

(%)

Including Tax on Dividend

Ended

31.03.2019

c. A summary of the financial position of the Company as in the three Audited Balance Sheets immediately preceeding the date of issue of circular or advertisement

in Crores

75.21 #

Ratio

5.60

						R	s. in Crores
EQUITY AND LIABILITY	AS AT 31.03.2021	AS AT 31.03.2020	AS AT 31.03.2019	ASSETS	AS AT 31.03.2021	AS AT 31.03.2020	AS AT 31.03.2019
Equity Share Capital	169.40	178.24	178.24	Property, plant and	3,981.17	2,870.63	2,619.90
Other Equity	2,430.82	2,189.81	1,862.97	equipment incl. intangible Assets			
Non-current Liabilities	2,386.82	1,435.28	1,376.79	Other Non-current Assets	750.39	683.76	348.96
Current Liabilities	1,047.55	940.04	817.64	Current Assets	1,303.03	1,188.98	1,266.78
Total	6,034.59	4,743.37	4,235.64	Total	6,034.59	4,743.37	4,235.64
d. Audited Cash Flow Statement for the three years immediately preceding the date of issue of circular or advertisement:							

			Rs. In Crores
	2020-21	2019-20	2018-19
CASH FLOW FROM/ / (USED IN) :			
Operating activities	559.66	636.48	913.44
Investing activities	(1325.63)	(298.26)	(897.54)
Financing activities	744.44	(323.04)	(122.88)
Net increase /(decrease) in Cash and Cash Equivalents	(21.53)	15.18	(106.98)

Previous year figures have been reclassified/regrouped/recast, wherever necessary.

- e. Any change in accounting policies during the last three years and their effect on the profits and the reserves of the Company : Financial accounts have been prepared as per Ind-AS
- 5 A Declaration by the Directors That :
- a) The Company has not defaulted in the repayment of deposits accepted either before or after the commencement of the Act or payment of interest on such deposits and where a default had occurred, the company made good the default and a period of five years had lapsed since the date of making good the default;
- b) The Board of Directors have satisfied themselves fully with respect to the affairs and prospects of the Company and that they are of the opinion that having regard to the estimated future financial position of the Company, the Company will be able to meet its liabilities as and when they become due and that the Company will not become insolvent within a period of one year from the date of issue of the circular or advertisement:
- c) The Company has complied with the provisions of the Act and the rules made thereunder:
- d) The compliance with the Act and the rules does not imply that repayment of deposits is guaranteed by the Central Government; The deposits accepted by the Company before the commencement of the Act have been repaid (or will be repaid along with interest thereon on maturity and until they are repaid, they shall be treated as unsecured and ranking pari passu with other unsecured liabilities)
- f) In case of any adverse change in credit rating, depositors will be given a chance to withdraw deposits without any penalty.
- g) The deposits shall be used only for the purposes indicated in the Circular or circular in the form of advertisement;
- b) The deposits accepted by the Company (other than the secured deposits, if any, aggregate amount of which to be indicated Rs. Nil) are unsecured and rank part passu with other unsecured liabilities of the Company.
- The circular in the form of Advertisement, the text of which has been duly approved by the Board of Directors at its meeting held on 24th May, 2021 is duly signed by the majority of Directors of the Company as constituted at the time the Board approved the Circular in the form of Advertisement.

This advertisement is being issued on the authority and in the name of the Board of Directors of the Company

	By order of the Board
	For JK Paper Ltd.
ace : New Delhi	Deepak Gupta
ted : 27th August 2021	Company Secretary
rtificate of the Statutory Auditors issued pursuant to the Companies 18, which came into force on 15th August 2018	(Acceptance of Deposits) Amendment Rules,
hereby certify that JK Paper Limited has not committed default in the repay renewed and in the payment of interest due/accrued on such deposits duri	
	For Lodha & Co.
	Chartered Accountants
	Firm Registration No. 301051E
	(Gaurav Lodha)
	Partner

Creating lasting impressions

Pla

Date

Cert

2018

We

• Visit us at www.jkpaper.

M. No. 507462

UDIN: 21507462AAAAKZ5246

#### कोरोना चाचण्यांत घट ठाणे, दि. २९,

(प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असतानाच, एकीकडे कोरोना चाचण्यांच्या संख्येतही घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सद्यःस्थितीला कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण घटले असल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. सध्या कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या तसेच लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच करोना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असून टाळेबंदीच्या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव कमी झाला असून सद्यःस्थितीला दिवसाला २०० ते २५० रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांची तसेच ज्यांना लक्षण आहेत असे नागरिक सध्या करोना चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील खासगी आणि शासकीय केंद्रांवर कोरोना चाचण्या करण्यात येतात. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये १५ ते २० हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्यामध्ये ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. तर, ऑगस्ट महिन्यात पाच ते दहा हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये १५० ते २५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. करोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे चाचणीसाठी केंद्रांवर येणाऱ्यांची संख्या घटली

### हरवले आहे मी खाली सही करणार कर्तारसिंग किशनसिंग उभी वय ६९ वर्षे रा. रूम नं.

७०२, ए-विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन को.ऑ.सो.रॉयस गॅलेक्सी, गंधारे, कल्याण(प). वर रहात असलेल्या फ्लॅटचे या पुर्विचे मालक अमर गोकुळ पाटील यांच्या नावे असलेले रूमचे ॲग्रीमेंट पेपर २०.०८.२०२१ रोजी राहते घरामध्ये हरवले आहे, त्याची तकार ठाणे अंमलदार, खडकपाडा पोलिस स्टेशन मध्ये मिसिंग रजि नं. ८४५/२०२१ दि. २७/०८/२०२१ कडे दाखल केली आहे. सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास नमुद पत्त्यावर प्रदान करावे हिविनंती.

#### कर्तारसिंग किशनसिंग उभी रूम नं. ७०२, ए-विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन को.ऑ.सो.रॉयस गॅलेक्सी गंधारे, कल्याण(प).

जाहीर सूचना तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. म्हाडादारे श्री. अनंत रामचंद पाटील यांन खोली क्र.बी-५, चारकोप(१) श्री सदन को-ऑप हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.४३१, आरएससी ४३, सेक्टर ४, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. या जागेवाव वेतरीत वाटप पत्र माझे अशील श्रीमती रागिर्न मुलचं शर्मा यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे. याबाबत चारकोप पोलीस ठाणे येथे तक्रार क्र.१८०२ 0२१ नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्ती ते सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांन खालील स्वाक्षरीकर्ता ॲड. उमेश व्ही. जाधव यान खोली क्र.४३/२५३, चारकोप(१) आमंत्रण कोहौसोलि., सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवर्ल (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, वाटप पत्र हे हरवले आहे आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत.

सही/-श्री. उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायालय ठिकाणः मुंबई दिनांक: ३०.०८.२०२१

PUBLIC NOTICE Notice is hereby given through my client MF MAHENDRA PARBAT DALVI who is the owner of Fla No. 605, SIXTH Floor, A wing, VASTU SHRUSTI CC OP. HSG. SOC. LTD., Near Rawal Nagar, Cabin Road Shayandar (East), Tal & Dist. Than-401105 and nov ne is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer, M/S. VASTU SANKALP had solo the said Flat to MR. PARBAT BABURAO DALVI MRS. NIRMALA PARBAT DALVI by Agreement for sale dated 24.02.2009. MR. PARBAT BABURAC DALVI expired on 02.11.2011 AND MRS. NIRMAL PARBAT DALVI expired on 13.01.2021. After the dea of the above said deceased they have left behind MR. MAHENDRA PARBAT DALVI (Son) 2. MF IAYWANT PARBAT DALVI (Son) 3. MR. MADA ARBAT DALVI (Son) 4. MR. SUDHAKAR PARBA DALVI (Son) 5, MR, RAJENDRA PARBAT DALVI (So as their only legal heirs and By way of Release Devlated 20.04.2021, 1. MR. JAYWANT PARBAT DAL 2. MR. MADAN PARBAT DALVI 3. MR. SUDHAKA PARBAT DALVI 4. MR. RAJENDRA PARBAT DAL ave released their shares, rights, title and interest ne said flat in favour of MR. MAHENDRA PARB DALVI to transfer the said flat in his name. Thereafte R. MAHENDRA PARBAT DALVI became the own of the flat premises and The society has transferred the said flat in his name. If any person has any objection against my client over sale of the above said proper regarding legal heirs of the above property through aim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title terest etc. then such person should raise her/his/thei laims or objection through written documents alor with proofs thereof to undersigned within 14 days fror the date of publication of this advertisement/ notice After 14 days no claim shall be considered and then m client will proceed further for Sale/transfer of proper the name of any interested Purchaser or Buyer R.L. Mishra Date: 30/08/2021 Advocate, High Court, Mumb Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railway Statio Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, RASHIDA FIDAHUSAIN TILAWADWALA, a member f Madhuvan Park B & C Co-Op. Hso Society Ltd, having address at Madhuvar Park, N H School Road, Near Western Park holding 50% shares in Flat No. B/001, in the building of the society, died on 26/02/202 and her nephew MR MUSTAFA SHAMOON MALA applied for 50% membership of the ociety against the said flat. That as per Bye Laws of the society reby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants bjectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this otice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of share and nterest of the deceased members in the apital/property of the society. If no claims objections are received within the period rescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the eceased member in the capital/property of the society in such manner as is provide under the bye-laws of the society. Objector shall give their written objection and contac Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period. SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd. Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105 Date: 30/08/2021

#### जाहीर सूचना परिशिष्ट १६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर व हित हस्तांतरणास दावा किंव आक्षेप मागविण्याच्या सूचनेचा नमुना.

श्रीमती शाह बानु जाफर खान या भक्ती पार्क-ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेंड, पत्ता: आयमॅक्सजवळ, आणिक-वडाळा लिंक रोड, वडाळा पुर्व मुंबई, महाराष्ट्र–४०००३७ या सोसायटीच्या सदस्या होत्या आणि सोसायटीच्या झ्मारतीमधीत फ्लॅट क्र.६०३ च्या धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार न नेमता १८.०५.२०२१ रोर्ज निधन झाले. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासन दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स र हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य गुफ्त्यर्थ अशी कागटपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळ असेल. जर सोसायटीच्या भाँडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेंदार/ंआक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.११.०० ते दु.१.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता भक्ती पार्क-ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अध्यक्ष/सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: ३०.०८.२०२१

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६२९१८१११, वेबसाईट:www.sgtl.in,

ई-मेल:sgtl2008@gmail.com, CIN:L27100MH1986PLC041252

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क्र.१४ २०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२० आणि ०२/२०२ दि.१३ जानेवारी, २०२१ च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील

३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.sgtl.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात वीएस लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

च्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करावे. डिमॅट स्वरूपात भागधारग असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई–मेल नोंद करावेत आणि ास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेआ सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे <u>investor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा ३५व्या एजीएम सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून <u>investor@bigshareonline.com</u> ई-लिवर पाठवावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खाली प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल.

वास्तविक भागधारकांकरिताः फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

डिमॅट भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यव तपशील आमचे आरटीए विगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील -वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या ३५व्या एजीएम सूचनेचे टीप क्र.२२ मध्ये नमुद माहितीचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंगवावत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई–मेल करावा किंवा द्र.०२२–२३०५८७३८ व ०२२-१३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/-

कुमारी रचन

कॅपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः २९.०८.२०२१


#### किसान मोल्डिंग्ज लिमिटेड KisaN **CIN:** L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालयः टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२. दूर.:०२२-४२००९१००/९२०० फॅक्स:०२२-२८४७८५०८, वेबसाईट:www.kisangroup.com ई-मेल:cs.kisan@kisangroup.com

#### किसान मोल्डिंग्ज लिमिटेडची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>किसान मोल्डिंग्ज लिमिटेड</mark> (कंपनी) ची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा.भाप्रवे ३२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र २०/२०२०, दि.५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/ एचओ /सीएफडी /सीएमडी१ /सीआयेआर/पी / २०२० /७९ दि.१२ में, २०२० व परिपत्रक क्र.सेवी / एचओ /सीएफडी /सीएमडी२ /सीआयआर/पी / २०२१ /११ दि.१५ जानेवारी, २०२१ (सेवी परिपत्रक) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन) च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रूकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

३२व्या एजीएमच्या सूचनेचे विद्युत प्रती, ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल आरटीए, कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविण्यात आले आहे.



**नोंदणीकृत कार्यालय व फॅक्टरी पत्ता:** प्लॉट क्र.४१/३ व ४१/५, गाव लोहोप, लोहोप चौक रोड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, महाराष्ट्र-४१०२०२. ई-मेल: tulaseebio@gmail.com

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत की <mark>तुळशी बायो-इथनॉल लिमिटे</mark>ड (कंपनी)च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी द.१२.३०वा. ऑडिओ व्हिडीओ किंवा इतर दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल (सभा).

सभा बोलावण्याच्या सचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना त्यांच्या ई-मेलवर विद्युत स्वरुपात पाठविले आहे.

सभेच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०–२०२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि सभेच्या तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत शनिवार, रविवार व सार्वजनिक रजा वगळून सर्व कामकाजाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात उपलब्ध आहेत. कंपनीने विद्युत स्वरुपाने सभेत मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे (ई-वोटिंग). सदस्यांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने सदस्यांना मत देता येईल. कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे.

ई-वोटिंगबाबत पत्र व्यवहार सभेच्या सूचनेसह सदस्यांना पाठविण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग सुविधा बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग समाप्त झाल्यानंतर पढे रिमोट ई-वोटिंग सुविधा बंद केली जाईल. नोंद दिनांक अर्थात १८ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल.

> मंडळाच्या आदेशान्वये तुलसी बायो-इथेनॉल लिमिटेडकरिता सही/-

कपिल ललितकुमार नागपाल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१९२९३३५



a Proprietorship Firm, Prop. MRS. SARALAMOHAN

- AGARWAL, the Developers
- 601, Elecon Arcade, Andheri Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai – 400 059.
- Another Address:

Shivai Plaza, 610, Marol Co-op Industrial Estate Gamdevi, Marol, Andheri (East), Mumbai 400059.2

. MR. MOHMED SALIM SHAIKH, Land Owner,

- Ashiana, Chaimatpada, Marol,
- Andheri (East), Mumbai 400 059

तिकाण : रायगड

दिनांक : ३०.०८.२०२१

The Hon' Secretary / Chairman.

Shivalik C Wing Co-Operative Housing Society Limited Plot No. 3, Off. Military Road, Marol, .....Respondents Andheri (East), Mumbai - 400 059

**PUBLIC NOTICE** 


 Take the notice that the above application has been filed by the Applicant under section 11 of the Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer] Act, 1963 and under the applicable Rules against the Respondents above mentioned.

) The Applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the Land admeasuring 2095.60 sg, mtrs., bearing Plot No. 3, CTS No. 155/3 [Old CTS No. 270 (Part) & 272], Survey No. 8 (Part), Village – Marol Taluka – Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban Situated at Off. Military Road Marol, Andheri (East), Mumbai - 400 059, there about so long with the Building standing there on in favour of the Applicant Society

B) The hearing in the above case has been fixed on 09-09-2021 at 3.00 p.m. 4) The Promoter/s / Developer/s / Respondent/s and their legal heirs it any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 09-09-2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he she / they want/s to produce in support of his / her / their objection claim / demand against the above case and the applicant/s is / are

#### advised to be present at the time of hearing to collect the written reply, i any filed by the interest parties. 5) If any person/s interested, fail to appear or file written reply as required notice the questi

कृपया नोंद असावी की, उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.tips.in आणि स्टॉक



**नोंदणीकृत कार्यालय:** ''श्री कृष्णा'' ८०५/८०६, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड भाकृत कावालय. आ फ्रेंगा २०४७,२०५, रावना इआइयरा स्टट साना, न्यू राजन अंधेरी (प), मुंबई -४०००५३, (महाराष्ट्र). कॉर्पोरेट कार्यालय: एमझेड-१-२, स्टारलिट टॉवर, २९, वाय.एन.रोड, इंदोर-४५२००७,

(म.प्र).फोन: (मुंबई) ०२२-२६७३२९४०, इंदोर: ०७३१-४०४१४८५ ईमेल:shrikrishnaelectra@hotmail.com वेबसाईट:http://shrikrishnadevconlimited.com सीआयएन: एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७५२९५

#### २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सदस्यांना सुचना

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की, श्री कृष्णा डेव्हकॉन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २७वी वार्षिव त्र्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१२.१५वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस प्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स २०१५) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ २०२० दि.१३ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० आणि सर्वसाधार परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (यापढे संयक्तपणे एमसीए परिपत्रके) आणि सेवीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे. २०२० नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दूकश्राव्य माध्यम ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व स्प्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपां पाठविली आहे. यापढे सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे त्यांचे विद्यत धारणाबाबत बँक तपशील, मोबाईल क्रमांक व ई-मेल नोंद करावा वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.कडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर आवश्यव तपशील जसे नाव, फोलिओ क्र, स्कॅन प्रमाणपत्र, आयडी पुरावा इत्यादीसह ई-मेल पाठवून त्यांचे ई-मेल नोंद करावे.

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल कंपनीच्या http://shrikrishnadevconlimited.com सीडीएसएलच्या www.evotingindia.com व बीएसई लिमिटेडच्या http:// www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध असून पढील चौकशीकरिता सदस्यांनी कंपनी/ निबंधकांकडे संपर्क करावा.

यापुढे सदस्यांना एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने किंवा रिमोट ई–वोटिंगकरिता माहिती/पद्धती आणि -वोटिंग प्रणालीमार्फत विषयावर त्यांचे मत देण्याची संधी देण्यात येईल आणि वास्तविक स्वरुपाल किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरित ई-वोटिंग लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी माहिती सूचनेत नमुद आहे.

वरील माहिती ही कंपनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता प्रसिद्ध केली आहे. तसेच एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार प्रसिद्ध केली आहे.

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२१

स्थळ : इंदोर

श्री कृष्णा डेव्हकॉन लिमिटेडकरीता सही/ सुनील कुमार जैन व्यवस्थापक संचालव



१७/२०२०,२०/२०२० व ०२/२०२१ दि. ८ एप्रिल, २०२०, दि. १३ एप्रिल, २०२० व दि. ५ मे, २०२० आणि दि. १३ जानेवारी, २०२१ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ /सीआयआर/पी/२०२०/७९ दि. ५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार आणि एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना फक्त विद्युत स्वरुपात पाठवले गेले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९–२० पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पुर्ण केली आहे. **सदस्यांनी** कृपया नोंद घ्यावी की, वार्षिक अहवाल २०२०–२१ व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत कंपनीकडून पाठवली जाणार नाही.

सदस्यांची वास्तविक उपस्थिती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार सदस्यांकडून प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असणार नाही



खासगी तसेच शासकीय असे काही कोरोना चाचणी केंद्रे बंद झालेले दिसून येत आहे. असे असले तरी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई शहरात अधिक प्रमाणात चाचण्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आहे. यामुळे जिल्ह्यातील

बनावट कागदाद्वारे लसीकरणाचा प्रयत्न

ठाणे, दि. २९, (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. रुग्णालयात लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांना केसपेपर काढावा लागतो. शिक्का आणि स्वाक्षरी तपासून नागरिकांना लस दिली जाते. दरम्यान, गुरुवारी दोन जण रुग्णालयाच्या नावाचे बनावट केसपेपर तयार करून त्यावर रुग्णालयाचा बनावट शिक्का आणि स्वाक्षरी करुन लस घेण्यासाठी आले होते. लसीकरण करणाऱ्या परिचारिका शलाका पावसकर यांनी त्यांचे केसपेपर तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर, रुग्णालय प्रशासनाने त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी हे केसपेपर बनावट असल्याची कबुली दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने ठाणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू

केली आहे.

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, GELJI PARBAT PATEL, a member of Vidhi Co-Op Hsg. Society Ltd, having address at Near eepak Hospital, Behind Snow White Building, Mira Bhayander Road, Bhayande (East) - 401105, Dist. Thane and holding fla No. G-1 in the building of the society, died on 26/11/2019 and his wife MRS PUNJI GELJ PATEL applied for 100% membership of the society against the said flat. That as per Bye Laws of the society

ereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital/property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei aims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims objections are received within the period escribed above, the society shall be fre o deal with the shares and interest of the eceased member in the capital/property o the society in such manner as is provide under the bye-laws of the society. Objector shall give their written objection and conta Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of he notice till the date of expiry of its period. SBS LEGAL

Saroi B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105 Date: 30/08/2021

Place: Mumbai

Date : 30.08.2021

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे डिपॉझिटरीमार्फत विद्यत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे <u>cs.kisan@kisangroup.com/</u> <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर विनंती पाठवावी

३२व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्या <u>www.kisangroup.com</u> न नीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेनसाईटवर उपलब्ध आहे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसा एजीएमनिमित्त बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नमद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंगने विद्यत स्वरुपात किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. ई-वोटिंग प्रक्रियेची माहिती आणि पद्धत वास्तविक स्वरुपात भागधारणा . असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना ई-वोटिंगने त्यांचे मत देता यावे याची प्रक्रिया ३२व्या एजीएम सूचनेचा भाग म्हणून देण्यात येईल.

किसान मोल्डिंग्ज लिमिटेडकरिता सही/-

खुशबु जालन ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी (आयसीएसआय सदस्यत्व क्र.४०८५३) दिनांक: २८.०८.२०२१

#### **OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED** Corporate Identification Number (CIN): L67120MH1994PLC077214

Regd. Office: 402, 4<sup>th</sup> Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andheri (East), Mumbai-400 069. T: 022 6555 5215 | E: omegainteractive.technologies@gmail.com | www.omegainteractive.net

NOTICE OF 27<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the Members of Omega Interactive Technologies Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, September 24, 2021 at 3:00 PM (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020 and Januar 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the tronically are provided in the Notice of the AGM. AGM ele

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic ("Depository") and will also be available on the Company's website https://www. ive.net and website of the BSE Limited at www.bseindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID by following ructions provided in the Notice and any Member holding share(s) in Demat Form car egister/update e-mail address with their respective Depository Participants "DPs".

e Company has engaged the services of NSDL as the authorized agency for cond e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote from 9:00 A.M. (IST) Tuesday, September 21, 2021 to 5:00 P.M. (IST) on Thursday, September 23, 2021. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not . The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. Friday, September 17, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company Depositions or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Friday, September 17, 2021; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.inproviding Folio no. / DP ID and Client ID.


Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books will remain closed from September 18, 2021 to September 24, 2021 (both days inclusive).

Queries/grievances, if any, with regard to e-voting, may be addressed to the Company Se through e-mail at omegainteractive technologies@gmail.com.or call at 022 6191 9200 OR may lease visit Help and FAQs section available at NSDL's website www.evoting.nsdl.com

For Omega Interactive Technologies Limite

Sd/ Shonette Misquitta Company Secretar

her / their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against the such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



## एस्टेला बॅटरीज लिमिटेड

**सीआयएनः**यु९९९९९एमएच१९३९पीएलसी००३०३१ **नोंदणीकृत कार्यालय:** युसफ इमारत, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. ई-मेल:ebl@smitaindia.com, दूर.:०२२-२२८४२७९०

#### ८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंगबाबत सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा.भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक) नुसार ८२व्या एजीएममध्ये नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

वर नमद परिपत्रकांच्या पत्तेनसार ८२व्या एजीएम सचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना वास्तविक व विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. ८२व्या एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचना/वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा सदर सूचनेत नमुद ठरावांवर ई-वोटिंगकरिता परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद करण्याची प.दतः

- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांची भागधारणा डिमॅट स्वरुपात रुपांतर करावी. सदस्यांनी कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर) कडे या संदर्भात सहाय्यताकरिता संपर्क करावा.
- ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्याद्वारे वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास लिक इनटाईमकडे आणि विद्युत स्वरपात भागधारणा असल्यास त्यांचे डीपीकडे ई-मेल नोंद करावेत.
- रिमोट ई-वोटिंगने (विद्युत स्वरुपात) मत देण्याची पद्धत:
- रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर सदस्यांना त्यांचे मत देता येईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे.
- ई-वोटिंग कालावधी व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे, जे कंपनीच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.
- वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात नोंद दिनांक बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. वार्षिक अहवाल वितरणानंतर आणि पुस्तक बंद करण्यापूर्वी जर कोणी सदस्यांनी शेअर्स घेतली असतील त्यांनी विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या अधिकाराकरिता युजरआयडी व पासवर्ड वितरणासाठी कंपनीकडे संपर्क करावा
- कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

	मंडळाच्या आदेशान्वये
	एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेडकरिता
	सही/-
ठिकाण ः मुंबई	एच.आर. जैन
देनांक : २८.०८.२०२१	पुर्णवेळ संचालक

एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

उपरोक्त परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होणार असल्याने

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या एजीएममध्ये ई–वोटिंग प्रणालीमार्फत किंवा रिमोट ई–वोटिंगने सूचनेत नमुद विषय विमर्षीत केले जातील आणि विद्युत स्वरुपाने २५वी एजीएममध्ये मत देण्याचे सदस्यांना सुविधा दिली जाईल. सदस्यांनी खालील नोंद घ्यावी:

- अ) रिमोट ई-वोटिंग, एजीएममध्ये मतदान आणि व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेचा एक अविभाज्य भाग आहे.
- ब) नोंद दिनांक अर्थात १४ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे समभाग भांडवलातील त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे ई–वोटिंग अधिकार असतील. सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झालेले आणि नोंद तारखेला भागधारणा घेतलेल्या व्यक्तींने एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून ई-वोटिंगमार्फत त्यांचे मतदान करावे.
- क) रिमोट ई–वोटिंग कालावधी १८ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २० सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २० सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे रिमोट ई–वोटिंग पद्धत बंद केली जाईल.
- ड) नोंद दिनांक अर्थात मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंग कालावधी दरम्यान विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये ई–वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ई) ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना ई–वोटिंग प्रणालीने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल
- फ) विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत आणि व्हीसीद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास त्या श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई–४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क करावा ०२२-२३०५८५४२/३.

ठिकाणः मुंबई

मंडळाच्या आदेशान्वये टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही/-बिजल आर.पटेल दिनांकः २८ ऑगस्ट, २०२१ कंपनी सचिव